

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक : रावापु-२०२१/प्र.क्र.८३/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: ०२ फेब्रुवारी, २०२२

**वाचा :-**

- १) मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्र.रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३,  
दिनांक १० सप्टेंबर, २०१२.
- २) मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्र.रावापु-१०१४/प्र.क्र.२३/२०१४/भाषा-३,  
दिनांक १० सप्टेंबर, २०१४.
- ३) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. रावापु-१०१४/प्र.क्र.१२०/२०१४/भाषा-३,  
दिनांक २ फेब्रुवारी, २०१६.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२० या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास दि.१० सप्टेंबर, २०१२ व दि.२ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०२० जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

सन २०२० या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार सदर ३५ पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३१ लेखक / साहित्यिकांची नावे सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रातील यादीप्रमाणे जाहीर करण्यास व सदर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या साहित्यिकांना, संदर्भाधीन दिनांक १० सप्टेंबर, २०१२ व दिनांक २ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार संबंधित पुरस्कार प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार - २०२० करीता प्रदान करावयाच्या पुरस्काराची रोख रक्कम संदर्भाधीन दिनांक १० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयातील जोडपत्र -१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) असेल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाङ्मय प्रकारास कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्याचे नांव, तसेच संबंधित लेखकाचे, पुस्तकाचे व प्रकाशन संस्थेचे नांव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असून, पात्र ठरविण्यात आलेल्या ३१ लेखक/ साहित्यिकांच्या नावाचे विवरणपत्र सोबत जोडत आहे.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच सहाय्यक लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. या प्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र.झेडएफ - ०२, २२०५ - कला व संस्कृती - ०० - १०२ कला व संस्कृती प्रचालन ०१ (योजनेतर योजना) (०१)(०३) - उत्तम पुस्तकांना उत्तेजन (२२०५ ३१९९) ५० इतर खर्च (योजनेतर)” या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२०२२ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०२०२१७०२३१७२३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मिलिंद गवादे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव / विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. मा.राज्यमंत्री(मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव/विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
४. मा. विरोधी पक्षनेता (विधानपरिषद/विधानसभा) यांचे खाजगी सचिव,
५. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
७. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
९. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
११. संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१३. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१४. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. भाषा - ३ (संग्रहार्थ).

## विवरणपत्र

सन २०२० या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व. यशवंतराव चव्हाण  
राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक/साहित्यिकांची यादी

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम रु.	लेखकाचे नाव	पुस्तकाचे नांव	प्रकाशन संस्था
१)	प्रौढ वाङ्मय - काव्य	कवी केशवसुत पुरस्कार	१,००,०००/-	हेमंत दिवटे	पॅरानोया	पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई
२)	प्रथम प्रकाशन - काव्य	बहिणाबाई चौधरी पुरस्कार	५०,०००/-	राजू देसले	अवर्धेचि उच्चार	कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि., गाजियाबाद, दिल्ली
३)	प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका	राम गणेश गडकरी पुरस्कार	१,००,०००/-	जयंत पवार	लिअरने जगावं की मरावं ?	पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग
४)	प्रथम प्रकाशन - नाटक/एकांकिका	विजय तेंडूलकर पुरस्कार	५०,०००/-	शिफारस नाही		
५)	प्रौढ वाङ्मय - कादंबरी	हरी नारायण आपटे पुरस्कार	१,००,०००/-	भीमराव वाघचौरे	किंजाळकाटे	संस्कृती प्रकाशन, पुणे
६)	प्रथम प्रकाशन - कादंबरी	श्री.ना.पेंडसे पुरस्कार	५०,०००/-	अविनाश उषा वसंत	पटेली	ललित पब्लिकेशन, मुंबई
७)	प्रौढ वाङ्मय - लघुकथा	दिवाकर कृष्ण पुरस्कार	१,००,०००/-	माधव जाधव	चिन्हांकित यादीतली माणसं	सायन पब्लिकेशन्स प्रा.लि., पुणे
८)	प्रथम प्रकाशन - लघुकथा	ग.ल.ठोकळ पुरस्कार	५०,०००/-	रुस्तम होनाळे	वन्हाडातली बिन्हाडं	दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
९)	प्रौढ वाङ्मय - ललितगद्य (ललित विज्ञानासह)	अनंत काणेकर पुरस्कार	१,००,०००/-	अरुण खोपकर	अनुनाद	मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
१०)	प्रथम प्रकाशन - ललितगद्य	ताराबाई शिंदे पुरस्कार	५०,०००/-	डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस	मंच	साधना प्रकाशन, पुणे
११)	प्रौढ वाङ्मय - विनोद	श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार	१,००,०००/-	संबी परेरा	टपालकी	ग्रंथाली, मुंबई
१२)	प्रौढ वाङ्मय - चरित्र	न.चिं.केळकर पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. अक्षयकुमार काळे	गालिब : काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्त्व	पद्मगंधा प्रकाशन, पुणे

१३)	प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र	लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. शाहू रसाळ	रानफूल, लव्ह वर्डस् आणि...मी	डिंपल पब्लिकेशन, पालघर
१४)	प्रौढ वाङ्मय - समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन	श्री. के. क्षीरसागर पुरस्कार	१,००,०००/-	गंगाधर पाटील	कलाकृती आणि समीक्षा	मॅजिस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
१५)	प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र	रा.भा.पाटणकर पुरस्कार	५०,०००/-	<b>शिफारस नाही</b>		
१६)	प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाज शास्त्र	डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार	१,००,०००/-	उत्तम कांबळे	अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद	लोकवाङ्मय गृह, मुंबई
१७)	प्रौढ वाङ्मय - इतिहास	शाहू महाराज पुरस्कार	१,००,०००/-	शशिकांत गिरिधर पित्रे	या सम हा	राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
१८)	प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकर ण	नरहर कुरुंदकर पुरस्कार	१,००,०००/-	औदुंबर सरवदे	बोलीविज्ञान	भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
१९)	प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)	महात्मा जोतीराव फुले पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.बाळ फोंडके	करोनाष्टक	मॅजिस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
२०)	प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह	वसंतराव नाईक पुरस्कार	१,००,०००/-	<b>शिफारस नाही</b>		
२१)	प्रौढ वाङ्मय - उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी)	लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार	१,००,०००/-	अनंत केदारे	वाग्दान	सुगावा प्रकाशन, पुणे
२२)	प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्र- विषयक लेखन	सी.डी. देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	<b>शिफारस नाही</b>		
२३)	प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र	ना.गो. नांदापूरकर पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. शोभा पाटकर	मना मना, दार उघड	लोकवाङ्मय गृह, मुंबई
२४)	प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र	कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.राणी बंग व करुणा गोखले	तारुण्यभान	राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

२५)	प्रौढ वाङ्मय - पर्यावरण	डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. मृदुला बेळे	कोरोनाच्या कृष्णछायेत ...	राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
२६)	प्रौढ वाङ्मय - संपादित/ आधारित	रा.ना.चव्हाण पुरस्कार	१,००,०००/-	संपादक राम जगताप व भाग्यश्री भागवत	मायलेकी बापलेकी	डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
२७)	प्रौढ वाङ्मय - अनुवादित	तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार	१,००,०००/-	अनुवादक मिलिंद चंपानेरकर	द ग्रेस ऑफ रॉथ	रोहन प्रकाशन, पुणे
२८)	प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह)	भाई माधवराव बागल पुरस्कार	१,००,०००/-	धनंजय जोशी	सहज	रोहन प्रकाशन, पुणे
२९)	बालवाङ्मय - कविता	बालकवी पुरस्कार	५०,०००/-	एकनाथ आव्हाड	शब्दांची नवलाई	दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
३०)	बालवाङ्मय - नाटक व एकांकिका	भा.रा. भागवत पुरस्कार	५०,०००/-	शशिकांत बा. पाताडे	भातुकली आणि तीन धमाल बालनाटय	आदित्य प्रकाशन, सांगली
३१)	बालवाङ्मय - कादंबरी	साने गुरूजी पुरस्कार	५०,०००/-	डॉ. श्रीकांत पाटील	सिमेटच्या जंगलात प्राण्यांची सहल	हृदय प्रकाशन, कोल्हापूर
३२)	बालवाङ्मय - कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)	राजा मंगळवेढेकर पुरस्कार	५०,०००/-	वसीमबारी मणेर	मौजे पुस्तक संच १	दवात ए दक्कन, फलटण
३३)	बालवाङ्मय - सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)	यदुनाथ थत्ते पुरस्कार	५०,०००/-	किशोर माणकापुरे	विद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना ...!	तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर
३४)	बालवाङ्मय - संकीर्ण	ना.धो. ताम्हणकर पुरस्कार	५०,०००/-	डॉ. वैशाली देशमुख	टीएनएज डॉट कॉम # २	राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
३५)	सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार	सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार	१,००,०००/-	गजानन यशवंत देसाई	ओरबिन	यशअमृत प्रकाशन, गोवा